

महाराष्ट्र शासन
उच्च व तंत्र शिक्षण विभाग
शासन निर्णय क्रमांक: राइंपु- २०१३/(२४/१३)/साशि-७
एलफिन्स्टन तंत्र विद्यालय परिसर,
मुंबई-४०० ००९.
तारीख: २५ फेब्रुवारी २०१४

संदर्भ -

शासन पत्र क्रमांक-राइंपु-२०१३/(प्र.क्र.२४/१३)/साशि-७, दि.१० एप्रिल, २०१३.

प्रास्ताविक -

केंद्र शासनाच्या पध्दतीवर आधारित राज्यस्तरावर सुध्दा रौप्य महोत्सवी वर्षापासून राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत पुरस्कार देण्याची प्रथा सन १९९३-९४ वर्षापासून सुरु करण्यात आली. त्यानुसार विद्यापीठांकडून प्रस्ताव मागविण्यात आले व राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीच्या शिफारशीनुसार निर्णय घेण्यात आला.

शासन निर्णय -

राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत सन २०१२-१३ मध्ये निःस्वार्थ भावनेने व निष्ठेने समाजाची सेवा करणा-यांना त्यांच्या अंगिकृत कामात प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या निःस्वार्थ सेवेचा यथोचित गौरव करण्याच्या दृष्टिने खाली नमूद केल्याप्रमाणे राज्यस्तरीय पुरस्कार देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे.

- | | | |
|---|---|---|
| १. उत्कृष्ट विद्यापीठ | शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
(विभागून)
पुणे विद्यापीठ, पुणे | स्मृतिचिन्ह |
| २. उत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक | अ) डॉ.डी.के.गायकवाड,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
(विभागून)
ब) डॉ.शाकेरा इनामदार,
पुणे विद्यापीठ, पुणे | स्मृतिचिन्ह
स्मृतिचिन्ह
रु. ५,०००/-
स्मृतिचिन्ह
रु. ५,०००/- |
| ३. उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार : | | |
| १) तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती पुणे (पुणे विद्यापीठ, पुणे) | | स्मृतिचिन्ह |
| २) डॉ.आंबेडकर वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, वडाळा (मुंबई विद्यापीठ, मुंबई) | | स्मृतिचिन्ह |
| ३) वसंतराव नाईक महाविद्यालय, नांदेड (स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड) | | स्मृतिचिन्ह |

- ४) अ) मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शिवाजी नगर, पुणे (+ २ स्तर) स्मृतिचिन्ह
पुणे, शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे
(विभागून)
- ब) व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय, उस्मानाबाद (डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृतिचिन्ह
मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद)
४. **उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार :**
- १) डॉ.भगवान शंकर माळी स्मृतिचिन्ह
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती पुणे (पुणे विद्यापीठ, पुणे) रु.५०००/-
- २) प्रा.विद्या शिरीष तोरसकर स्मृतिचिन्ह
डॉ.आंबेडकर वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, वडाळा (मुंबई विद्यापीठ, मुंबई) रु.५०००/-
- ३) प्रा.नागनाथ विठ्ठलराव कांबळे वसंतराव नाईक महाविद्यालय, नांदेड स्मृतिचिन्ह
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड रु.५०००/-
- ४) अ) श्री.पोपट मनाजी सांबरे मॉडर्न कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, स्मृतिचिन्ह
शिवाजी नगर, पुणे (+ २ स्तर) पुणे, शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे रु.२५००/-
(विभागून)
- ब) प्रा.विनोदकुमार विलासराव वायचल व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय, स्मृतिचिन्ह
उस्मानाबाद (डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद) रु.२५००/-

कार्यक्रम अधिकारी प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कार

- १) डॉ.सविता सुनिल कुलकर्णी
प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी पुणे विद्यापीठ, पुणे
- २) श्री.हरी पांडुरंग पाटील,
विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
- ३) प्रा.डॉ.अरुण आण्णासाहेब पाटील,
महावीर महाविद्यालय (अभ्यास केंद्र) कोल्हापूर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,
नाशिक
- ४) श्री.दिनेश संतोष सैंदाणे,
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवपूर, धुळे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई
- ५) श्री.दादाजी वसंतराव सोनवणे,
कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, नंदूरबार उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव
- ६) प्रा.भानुदास देविदासराव जामनेकर
श्री वसंतराव नाईक महाविद्यालय, धारणी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती
- ७) डॉ.काकासाहेब कल्याणराव खोसे,
पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर

५. उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार : (स्मृतिचिन्ह व रु.२०००/- प्रत्येकी)

१. कु.नंदा शिवाजी बोलये यशवंतराव चव्हाण(के.एम.सी.) कॉलेज, कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
२. कु.प्रेरणा भरतराव चव्हाण आबासाहेब गरवारे महाविद्यालय,पुणे .पुणे विद्यापीठ, पुणे
३. श्री.पवन रामदासजी दवंडे बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय,पुसद, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती
४. श्री.दिप विलास लहामगे कृषी महाविद्यालय, विद्यानगर, कोल्हापूर महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर.
५. कु.महादेवी राजू ठाकूर राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
६. कु.एकता बाळासाहेब कदम के.सी.महाविद्यालय, चर्चगेट, मुंबई विद्यापीठ, मुंबई
७. श्री.दिनेश बबन देवरे गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालय,नंदुरबार उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
८. श्री.सुभाष वासुदेव मांदाडे आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालय,देसाईगंज, गडचिरोली, गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली.
९. कु.राजवंसी परुचुरी श्रीमती राधीकाताई पांडव कॉलेज ऑफ इंजीनिअरींग,नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ,नागपूर
१०. श्री.विशाल हिम्मतराव कृषी महाविद्यालय ,अकोला जाधव डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
११. श्री.अजय विश्वनाथ देवकाते ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्र,औरंगाबाद डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद
१२. श्री.सागर लक्ष्मण पाटील कृषी महाविद्यालय दापोली, रत्नागिरी डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, रत्नागिरी
१३. श्री.जय निलेश शाह भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय, होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज, कात्रज, पुणे भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय, पुणे
१४. कु.अनुराधा रामकृष्ण कृषि महाविद्यालय,परभणी पाटेखेडे मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०२२६१५४३३६४४०८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(डॉ अतुल साळुंके)

राज्य संपर्क अधिकारी/ विशेष कार्य अधिकारी

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. मा.मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा.राज्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. मा.प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
५. संचालक, उच्च शिक्षण, पुणे.
६. संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई
७. शिक्षण संचालक, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
८. संचालक, (प्रशिक्षण), व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई.
९. सर्व विद्यापीठांचे कुलगुरु / कुलसचिव
१०. कार्यक्रम सल्लागार, राष्ट्रीय सेवा योजना, भारत सरकार, मनुष्यबळ विकास मंत्रालय, युवक कार्य व क्रिडा विभाग, शास्त्री भवन, नवी दिल्ली
११. संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई.
(दूरदर्शन, आकाशवाणी, वृत्तपत्रे इत्यादिच्या माध्यमाद्वारे यथोचित प्रसिध्दी देण्यासाठी)
१२. सहाय्यक कार्यक्रम सल्लागार, राष्ट्रीय सेवा योजना विभागीय केंद्र, पुणे.
१३. कार्यक्रम समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना, सर्व विद्यापीठे
१४. पुरस्कार निवड समितीचे सदस्य
१५. पुरस्कार प्राप्त कार्यक्रम अधिकारी व त्यांच्या महाविद्यालयांचे प्राचार्य
१६. पुरस्कार प्राप्त विद्यार्थी
१७. निवड नस्ती, साशि-७